

कार्यालय अधीक्षक, गट-ब (राजपत्रित),
संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग, मंत्रालय,
शासन आदेश क्रमांक : एमएफएस-०५.२५/प्र.क्र.७३ /फ-८.
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३० मे, २०२५

शासन आदेश :-

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (१) व ४ (२) मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने कार्यालय अधीक्षक, गट-ब (राजपत्रित) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या खालीलप्रमाणे करण्यात येत आहेत :-

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	बदलीने पदस्थापनेचे पद	शेरा
१	२	३	४
१.	श्री.आर.एम.सुकारे, कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, भामरागड वनविभाग, आलापल्ली	कार्यालय अधीक्षक, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर	श्रीमती मिनाक्षी कडू यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
२.	श्री.जे.एस.पाटील, कार्यालय अधीक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, समाजिक वनीकरण, पुणे	कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, पुणे वन विभाग यांचे कार्यालय	श्री.एस.डी.काळे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
३.	श्री.व्ही.बी.सावंत, कार्यालय अधीक्षक, महासंचालक, कुंडल, विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने), कुंडल	कार्यालय अधीक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण पुणे यांचे कार्यालय	श्री.जे.एस.पाटील यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
४.	श्री.व्ही.टी.राठोड, कार्यालय अधीक्षक, कक्ष-६ प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर	कार्यालय अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांचे कार्यालय	श्री.जे.वाय.पवार यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी

५.	श्री.जे.एम.दोरे, कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, रोहा वनविभाग, रोहा	कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, डहाणू वन विभाग, डहाणू यांचे कार्यालय	रिक्त पदी
६.	श्री.एस.एम.गोरे, कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, वर्धा वन विभाग, वर्धा	कार्यालय अधीक्षक, कक्ष-६ प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर यांचे कार्यालय	श्री.व्ही.टी.राठोड यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
७.	श्री.जी.एस.चोपडे, कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, सोलापूर वन विभाग, सोलापूर	कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, अहिल्यानगर वन विभाग, अहिल्यानगर यांचे कार्यालय	रिक्त पदी
८.	श्रीमती मिनाक्षी नरेश कडू, कार्यालय अधीक्षक, वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, नागपूर	कार्यालय अधीक्षक, कक्ष-२७, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर यांचे कार्यालय	रिक्त पदी
९.	श्री.एस.डी.काळे, कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, पुणे वनविभाग, पुणे	कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, सोलापूर वन विभाग, सोलापूर यांचे कार्यालय	श्री.जी.एस.चोपडे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदी
१०.	श्री.जे.वाय.पवार, कार्यालय अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती	कार्यालय अधीक्षक, उप वनसंरक्षक, मेळघाट वन विभाग, परतवाडा	रिक्त पदी

२. कार्यालय अधीक्षक पदावरील बदलीपात्र अधिकाऱ्यांमधील श्री.एन.एस.झाडे, कार्यालय अधीक्षक, कक्ष-१०, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर यांना प्रशासकीय कारणास्तव, श्रीमती पी.पी.श्रीखंडे, कार्यालय अधीक्षक, कक्ष-१९ व २० प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), नागपूर या दि.३१.०८.२०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत तसेच श्रीमती के.ए.बेझलवार, कार्यालय अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांनी दि.०३.०७.२०२५

पासून स्वेच्छासेवानिवृत्तीसाठी विनंती केली असल्याने त्यांना सध्याच्या पदावर मुदवाढ देण्यात येत आहे.

३. सदर नियुक्ती / पदस्थापना दिलेल्या अधिकाऱ्यास नियंत्रक अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यास तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच, संबंधित अधिकाऱ्याला नवीन नियुक्तीच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्या दिनांकास कार्यमुक्त केले आणि ते नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले, याबाबतची माहिती संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी शासनास कळवावी.

४. संबंधित अधिकाऱ्याला शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम - ३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्याचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास, ते संबंधित अधिकाऱ्याला मुळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मुळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्याचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

५. सदरहू बदली आदेशानुसार संबंधित अधिकारी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारे असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचेविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. सदर शासन आदेश, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०५३०१३२७१०७६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आनंदा शेंडगे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- २) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ३) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ४) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) महाराष्ट्र राज्य, नागपूर.

- ७) मुख्य वनसंरक्षक /वनसंरक्षक / उप वनसंरक्षक (सर्व)
- ८) महालेखापाल,महाराष्ट्र-१/२ (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता),महाराष्ट्र -१/२, मुंबई/
नागपूर
- ९) मा.मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
- १०) जिल्हा कोषागार अधिकारी, (सर्व)
- ११) अपर मुख्य सचिव (वने) यांचे स्वीय सहाय्यक
- १२) संबंधित अधिकारी (प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), म.रा.नागपूर यांचे मार्फत)
- १३) निवड नस्ती (फ-८ कार्यासन).